

2. गृह्य 1) a) गृह्याणि sc. कार्याणि BHĀG. P. 10,8,25. — b) अगृह्या = स्वतन्त्रा BHĀṬṬ. 6, 61.
 गेण्डुक vielleicht auch *Kissen*; vgl. Spr. 2054, v. 1.
 गेय 1) a) fuge gesungen —, besungen werdend hinzu. सतां गेयं यशः BHĀG. P. 10,72,20. — Vgl. प्रातर्गेय.
 गेयपद n. ein Lied, das Jmd vor einem Andern sitzend zur Viṅā singt, SĀH. D. 303. 304.
 गेय m. N. pr. eines Schlangendämons Verz. d. Oxf. H. 33, b, 5.
 गेह = उद्गीय PUSHPAS. 10, 5, 3.
 गेहू du. die zwei Häuser so v. a. Haus und Körper BHĀG. P. 10,60,20.
 गेहूनादिन् HALĀJ. 2,212. BHĀṬṬ. 3,41.
 गेह्य Z. 3 lies गेह्यं st. गृह्यं.
 गैरिकान्, wohl richtiger गैरिकाव्य, wie im ÇKDR. u. ब्रह्ममयूक gelesen wird.
 गो 4) WEBER, Nax. 2,282. — 9) RĀGĀ-TAR. 3,1. Spr. 2842 (zugleich Kuh). BHĀG. P. 11,7,50. — 13) f. pl. BHĀG. P. 11,7,50. — 15) Spr. 2842. Sinnesorgan überh. BHĀG. P. 7, 3, 30. — 19) Spr. 2373 (zugleich Kuh). — 23) a) गोराङ्गिरसस्य साम PAŚĀV. BR. 16,7,7. गोर्मायूकस्य Ind. St. 3,439. Zu MBh. 2,381 vgl. R. 7,23,28; nach dem Comm. sind Go und Pushkara ब्रह्मर्षी der Söhne und Enkel Varuṇa's. — b) Verz. d. Oxf. H. 39, b, 43. — 24) Bez. der Zahl neun WEBER, ĠOT. 101. Nax. 2,382.
 गोघ्रासात् N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 11. — Vgl. गुघ्रासात्.
 गोकार् in eine Kuh umwandeln UĠĠVAL. zu UṅĀDIS. 2,67.
 गोकार्ण 2) g) BHĀG. P. 10,79,19. Verz. d. Oxf. H. 39, b, 2. 74, a, 22. 257, a, 23. 238, a, 35. n. ein Wald 33, a, 1. — h) KATHĀS. 90,144. vielleicht hierher auch WILSON, Sel. Works 2,16. — l) N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 32, b, 1 v. u.
 गोकर्णलिङ्ग n. N. pr. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 149, a, 11.
 गोकर्णेश n. desgl. ebend. 71, a, 1. ऽलिङ्ग 74, a, 22.
 गोकर्णेश्वर 1) m. N. pr. eines buddh. Heiligen WILSON, Sel. Works 2,16. 32. — 2) s. u. गोकर्ण 2) k).
 गोकिराटिका, किराटिका ist wohl = किरातिका.
 गोकुल 3) n. N. pr. eines Dorfes am linken Ufer der Jamunā WILSON, Sel. Works 1,120. Verz. d. Oxf. H. 143, b, 2. 300, a, 8 v. u.
 गोकुलनाथ m. Personenname WILSON, Sel. Works 1,133. Verz. d. Oxf. H. 246, a, No. 619. HALL 144. ◦महामहोपाध्याय 36.
 गोकुलाष्टक n. Titel eines Gedichts HALL 131.
 गोमुरड्गधा f. eine best. Pflanze; s. u. जीव्य 2) b).
 गोखल्य m. N. pr. eines Lehrers BHĀG. P. 12,6,57. — Vgl. गोस्वलु.
 गोखा vgl. गोच्छा.
 गोखुर 1) Spr. 2999.
 गोमन n. mit einer Kuh getriebene Unzucht Verz. d. Oxf. H. 282, a, 5 v. u.
 गोप्रकृतीर्थ n. N. pr. eines Tīrtha ebend. 77, b, 23.
 गोघोत N. pr. einer Familie HALL 201.
 गोचर्, die ursprüngliche Bed. des Wortes ist Weideplatz (vgl. चर् weiden) für Kühe; es ist stets subst. und zwar ursprünglich masc., richtet sich aber bisweilen, wie प्रधान und प्रमाण, nach dem Geschlechte des

Wortes, auf welches es als Attribut oder Prädicat bezogen wird. 1) b) कः कालस्य न गोचर्: was steht nicht im Bereich der Zeit? was ist nicht erreichbar für die Zeit? KATHĀS. 60,140. वाचामगोचर्चरित्रविचित्रित für Worte nicht zugänglich, mit Worten nicht zu beschreiben Spr. 2957. पितृ° so v. a. dem Willen des Vaters folgend KĀM. NĪTIS. 7, 8. यद्यपि ब्रह्म प्रमाणात्तर्गोचरतां नावतरति das Unterworfensein, Unterliegen SARVADARĢANAS. 60, 20. 47, 5. Z. 4 अद्भुतगोचरा R. 4, 44, 80 kann bedeuten wunderbare Weideplätze habend (so BENFEY) oder voller Wunder. — c) त्वमेव चातकाधार इति केषां न गोचर्: so v. a. wem ist es nicht bekannt (eig. für wen ist es nicht im Bereich des Wissens), dass u. s. w. Spr. 1081. — d) in der ersten Stelle kann das Wort auftretend, erscheinend bedeuten; an der zweiten Stelle erklärt NILAK.: गोषु इन्द्रियेषु विषयतया चरतीति वा गोभिः करौर्वा चरति विषयान्भुङ्क्ते इति वा गोचर्: सर्वात्मवात्सर्वेन्द्रियगम्यः इन्द्रियद्वारा विषयभुगिति वार्थः. — 2) a) वायु° ein Tummelplatz —, ein Gebiet des Windes, = वायुमार्ग R. 7, 23, 4, 7. जगदुद्धार° adj. comp. die Erlösung der Welt betreffend LA. (II) 88, 7. — b) Verz. d. Oxf. H. 332, a, 36. 333, No. 787. fg.
 गोचर्य (von गोचर्), °यति einen Bereich haben, Anwendung finden: न मानुषप्रमाणावद्विष्टं प्रमाणं (das Gottesurtheil) भवैकगोचरम् । अयि तु भावाभावविशेषेण गोचर्यति Mir. II, 34, b, 12. fg.
 गोचर्मन् 2) गोचर्ममात्रभूमेस्तु क्षुपलेपनं फलं दत्त्वा BĒHANNĀRAD. P. 34, 43 (nach AUFRECHT, HALĀJ. Ind. u. उपलेपन). VISHṆU'S DHARMAÇ. 3,177. fg. एको ऽभ्रियाद्यदुत्पन्नं नरः संवत्सरं फलं । गोचर्ममात्रा सा तौषाणी स्तोका वा यदि वा वज्रः ॥ das Stück Land, von dessen Ertrag ein Mann ein Jahr lang leben kann, hat das Maass eines Gokarman, mag es klein oder gross sein, 179. गोचर्मलक्षणं च बृहस्पतिना दर्शितम् । सप्तहस्तेन दण्डेन त्रिंशद्दण्डिर्निवर्तनम् (त्रिंशद्दण्डा नि° Schol. zu MBh. 13, 312) । दश तान्येव गोचर्म दत्त्वा स्वर्गे मक्षीयते ॥ Mir. I, 32, a, 15. fg. गोवा शतं सैकवृषं यत्र तिष्ठत्ययत्नितम् । तत्त्रेत्रं दशगुणितं गोचर्म (also zehnmal grösser, als in GRĪHJASĀNGR. angegeben wird) परिकीर्तितम् ॥ PARĪÇARA'S DHARMAÇ. 12, 43.
 गोचर्या f. das Verfahren oder das Weiden der Kühe: गोचर्या चर् nach Art der Kühe mit dem Munde die Nahrung suchen BHĀG. P. 11,18,29.
 गोचारिन् lios nach Art der Kühe die Nahrung mit dem Munde suchend und vgl. आस्येन तु यदाहारं गोवन्मृगयते मुनिः । अथास्य लोकाः सर्वा इयं सो ऽमृतत्वाय कल्पते ॥ MBh. 1,3644.
 गोच्छा f. die Furche auf der Oberlippe VARĀH. BRH. S. 38, 9. गौता v. l. — Vgl. गोखा.
 गोत्रिक्त्वा (s. u. गोत्रिक्त्वा) KULL. zu M. 6,14.
 गोत्रकग्राम m. N. pr. eines Dorfes Verz. d. Oxf. H. 153, a, 27. गोत्रक° im Texte, गोत्रक° im Ind.
 गोर्षोकायुत्र m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 213, b, 18. 217, a, 38. b, 1. Ind. St. 5,133. fgg.
 गोपी 1) Spr. 3812. KULL. zu M. 8,105. — 2) = 2 Çūrpa = 4 Droṇa ÇĀRṅG. SĀH. 1,1,21. — Nach PAT. in MAHĀBH. 22. 38. 63 ist गोपी eine Apabhraṃṣa-Form für गो. — Vgl. जालगोपिका.
 गोपडकिरी vgl. noch देवकिरी.
 गोतमपृच्छा f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 379, a, No. 390.